

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
बी. ए. - (विशारद) सामाजिकशास्त्रे/ योग
परीक्षा : एप्रिल / मे - २०२४
प्रथम वर्ष
सत्र - १
विषय:- व्यावहारिक मराठी (BAM- 101)

दिनांक : २९/०४/२०२४

गुण : ६०

वेळ : दु. २.०० ते दु. ४.३०

- सूचना :**
१. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
 २. उजवीकडील अंक त्या प्रश्नांचे गुण दर्शवितात.
 ३. उत्तरपत्रिकेत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नक्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

प्र.१. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. (२०)

१. ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे
२. एका झाडाचे मनोगत
३. माझा आवडता छंद
४. सूर्य उगवलाच नाही तर.....
५. स्वामी विवेकानंद

प्र.२.अ) खालीलपैकी एका विषयावर अर्ज / घोषणापत्रक / माहितीपत्रकाचे लेखन करा. (१०)

१. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाविषयीचे, घोषणापत्रक तयार करा.

किंवा

२. बी.ए. सामाजिकशास्त्रे या विद्याशाखेचा, माहिती पत्रकाचा नमुना तयार करा.

किंवा

३. तुमच्या प्रभागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज करा.

ब) इतिवृत्ताचा नमुना तयार करा. (कोणत्याही एक) (१०)

१. 'हनुमान मित्र मंडळ', पुणे यांची वार्षिक सभा गुरुवार, १० मे २०२३ ला झाली. त्याचे इतिवृत्त तयार करा.

किंवा

२. 'टेक्नोग्रीन' कंपनीची सभा मंगळवार दि. ०७ मे २०२३ रोजी दु. ३.०० ते दु. ४.०० वा. शिवाजीनगर, पुणे येथे झालेली आहे. त्या सभेचे इतिवृत्त लिहा.

प्र.३. चित्रफितीसह जाहिरात लेखन करा. (कोणत्याही दोन विषयावर) (१०)

१. वधू-वर सूचक केंद्रे
२. मतदानासाठी जागरूक करणारी
३. कांदा-लसूण मसाला
४. 'फक्त तुझ्यासाठी' या नाटकाची जाहिरात

प्र.४. खालील उताऱ्याचा सारांश लिहून योग्य शीर्षक द्या. (१०)

सोशल मीडियाची क्रेझ सुरु झाली. तेव्हा मोठ्या प्रमाणात युवावर्ग त्याकडे आकर्षित झाला. नव्या जगाचे तंत्रज्ञान म्हणून या माध्यमांकडे आकर्षित होणे स्वाभाविक होते, पण आज हे माध्यम अनेक तरूणांना नैराश्याच्या गर्तेत लोटत आहे. चिडचिड वाढणे, छातीत धडधडणे, हातापायाला घाम येणे, आत्मविश्वास कमी होणे अशा तक्रारी घेऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या तरूणांचे प्रमाण वाढते आहे. सतत ऑनलाईन राहिल्यामुळे प्रत्यक्ष नात्यातील संवाद कमी होणे, तुलना केल्याने न्यूनगंड निर्माण होणे, चिडचिड वाढणे, एकटेपणा जाणवण्याच्या तक्रारीही नोंदवल्या जात आहेत. मागील पाच वर्षांत मुंबईकरांमध्ये ताणतणावांमुळे नैराश्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यात महिला आणि तरूण वर्गाचा समावेश सर्वाधिक आहे. इतर अनेक कारणांसोबत सोशल मीडियाच्या वापरामुळे तरूणामध्ये निराशा वाढली आहे असे मत मानसोपचारतज्ज्ञ नोंदवितात.